



Yash Management & Satellite Ltd.

Date: 17th February, 2020

To,
The Manager
The Corporate Relationship Department,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 511601

Subject: Newspaper Cutting of Extract of Unaudited Financial Result as on 31.12.2019.


Reference: Intimation under Regulation 47(1) (b) of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir,

Please find enclosed herewith photocopy of the Newspaper Cutting of the Extract of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December 2019 published in Business Standard Newspaper Mumbai edition and The Global Times Newspaper, Mumbai edition on Thursday, 13th February 2020.

Kindly take the above on record and acknowledge the same.

Thanking You,
For Yash Management and Satellite Limited


Ayushi Bhargava
Company Secretary and Compliance Officer



Enclosure:

1. Business standard – page no. 16 dated 13.02.2020
2. The Global Times – page no. 3 dated 13.02.2020

SOM DATT FIN
 Registered Address: Gajraj Cha
 Corporate Office : 50
STATEMENT OF STANDALONE UNAU

Particulars
1. Total Revenue
Revenue from Operations
(i) Dividend Income
(ii) Interest Income
(iii) Net gain on fair value changes
Other Income
Total Revenue
2. Expenses
(i) Finance costs
(ii) Fees and commission expense
(iii) Employee benefits expense
(iv) Depreciation and amortization expense
(v) Other expenses
Total Expenses
3. Profit/(loss) before exceptional items and tax expense (1-2)
4. Exceptional items
5. Profit/(loss) before tax expenses (3+4)
6. Tax expenses
(a) Current tax
(b) Deferred tax
7. Profit/(loss) after tax (5+6)
8. Other Comprehensive Income
A) (i) Items that will not be reclassified to profit or loss
(ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss
B) (i) Items that will be reclassified to profit or loss
(ii) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss
9. Total other comprehensive income, net of tax respective periods
10. Total comprehensive income for the respective periods (comprising Profit (loss) and Other comprehensive income (net of tax) for the respective periods)
11. Earnings per equity share
i) Basic/ Diluted

See accompanying notes to financial results.

NOTES:

- The above unaudited standalone financial results are limited review of the results for the quarter ended 31st December 2019.
- The financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016.

YASH MANAGEMENT & SATELLITE LTD.
 CIN: L65920MH1900PLC073009
 Regd Office: 303, Morya Landmark I, Opp Infinite Mall, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai-400053
Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine months Ended 31st December 2019
 (Rs. in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2019 (Unaudited)	Nine months ended 31.12.2019 (Unaudited)	Quarter ended 31.12.2018 (Unaudited)
1.	Total Income from Operations	17.27	60.83	29.65
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(3.56)	(29.20)	13.78
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(3.56)	(29.20)	13.78
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(3.56)	(31.87)	13.78
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	47.03	(151.77)	4.84
6.	Equity Share Capital	1700.00	1700.00	1700.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	0.28	(0.89)	0.03
	2. Diluted:	0.28	(0.89)	0.03

Notes :

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 12th February, 2020.
- The Financials have been prepared in accordance with principles laid down in the Ind AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder.
- The Company is engaged primarily in the business of Trading and there is no separate reportable segment as per Ind AS 108 dealing with Segment Reporting.
- Previous year / quarters figures have been regroup / rearranged wherever necessary.
- The above financial results are available at www.bseindia.com and www.yashmanagement.in

By order of the Board
 For Yash Management and Satellite Ltd.
 Sd/-
 Anurag Gupta
 Managing Director
 DIN:00398458

Place: Mumbai
 Date: 12th February 2020

Opec cuts demand forecast by a third amid virus worries

BLOOMBERG
 12 February

Opec slashed forecasts for global oil demand as coronavirus hits fuel use in China, leaving the group facing a renewed glut despite its recent production cuts.


The cartel reduced projections for demand growth in the first quarter by 440,000 barrels a day, or about a third, in its monthly report. Oil prices sank to a one-year low on Monday as the infection leaves businesses idle and millions quarantined in the world's biggest crude importer.

Oil's slump has spurred the Organization of Petroleum Exporting Countries' (Opec's) biggest exporter, Saudi Arabia, to press fellow members and allies to hold an emergency meeting and consider new output cutbacks. Yet the proposal has so far met resistance from Russia, the group's most important ally, which is able to weath-

members made a strong start with fresh output curbs that took effect last month, the virus' impact on consumption will leave them with a new overhang. The group collectively pumped 28.86 million barrels a day in January, and if it maintains that rate there will be a surplus of 570,000 barrels a day during the second quarter, when consumption slows down seasonally. The monthly report is compiled by Opec's Vienna-based research department.

Opec doesn't see the effects of the disease confined to the start of the year, bringing down its growth estimate for global oil demand in 2020 as a whole by about 230,000 barrels a day to just under 1 million a day. Still, the increase remains slightly higher than last year's.

Though crude futures have recovered on speculation the spread of the disease could be nearing its peak, prices of about \$55 a barrel in London remain



China situation an opportunity for India: CEA

AVISHKEK RAKSHIT
 Kolkata, 12 February

Amid concerns of a supply slump of raw materials and goods from China owing to the coronavirus outbreak there, Chief Economic Advisor Krishnamurthy Subramanian (pictured) on Wednesday said the situation presents an opportunity for India to boost its exports and emerge as a hub for assembling.

On the sidelines of an event organised by Indian Institute of Management-Calcutta, Subramanian said, "India can follow an export-driven model, especially integrating the assembly in India. In this context it's a good opportunity. Because of the uncertainties being faced by China, it is a good

